

---

# BBC LEARNING ENGLISH

## How do I...

### How do I describe a scene?



*This is not a word-for-word transcript*

---

#### Tejali

बीबीसीच्या How do I...मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.

#### Sam

Welcome to the programme, everyone!

#### Tejali

खिडकीतून तुम्हाला काहीतरी दिसलं किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि अतिशय सुंदर देखावा दिसला, तर त्याचं वर्णन कसं कराल? आजच्या भागात शिकूया. आज मार्क आपल्यासाठी एका फोटोतल्या देखाव्याचं वर्णन करणार आहे.

#### Sam

Yes, he's going to describe a photograph he took last year.

#### Tejali

त्याचं वर्णन ऐकताना तुम्हाला 'mountains' म्हणजे पर्वत, 'lake' म्हणजे 'तळ' आणि 'field' म्हणजे 'शेत' हे शब्द उपयोगी पडतील. त्याचं वर्णन एका आणि विचार करा की त्याने हा फोटो कुठे काढला असेल?

*I see mountains **in the background** and a lake **in the foreground**. I see some trees **at the bottom of** the mountains but none **at the top**. **On the left of** the lake, I can see a field. **Next to** the field, I can see a house.*

#### Tejali

Wow, किती सुंदर!! Is it England?

#### Sam

Very close! Mark told me it was Scotland.

#### Tejali

मार्कच्या फोटोमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं वर्णन त्याने विविध प्रकारे केलं. आता आपण पुन्हा ऐकूया का तो काय म्हणाला ते:

*I see mountains **in the background** and a lake **in the foreground**.*

### Tejali

तो म्हणाला 'in the background' म्हणजे पार्श्वभूमीला. नंतर तो म्हणाला 'in the foreground' म्हणजे फोटोच्या पुढच्या बाजूला. पण हे वाक्यप्रचार ठरलेले आहेत का?

### Sam

Yes, so it's always 'in', not 'on' or 'at', like with some of the other phrases I used. Let's quickly practise – repeat after me:

in the background

in the foreground.

### Tejali

नंतर तो झाडांबद्दल काहीतरी म्हणाला.

*I see some trees **at the bottom of** the mountains but none **at the top**.*

### Tejali

आपण काय ऐकलं? तो म्हणाला 'at the bottom of' म्हणजे तळाशी किंवा खाली किंवा च्याखाली. यानंतर तो 'at the top' म्हणाला, म्हणजे च्यावर. सॅम हे शब्द फक्त देखाव्यासाठीच वापरायचे का?

### Sam

Oh, no! For example, my bedroom is at the top of the stairs, and the kitchen is at the bottom of the stairs. Notice that I said 'of' before 'stairs'. Shall we practise?

Repeat after me:

at the bottom

at the top

### Tejali

Great! पण आता मार्कने 'on' कसं वापर बरं?

***On the left of** the lake, I can see a field.*

### Tejali

आत्ता आपण 'on the left of' असं ऐकलं, याचा अर्थ डाव्या बाजूला. आपण एखाद्याला पत्ता सांगतो ना की नाही?

### Sam

...and the opposite is, of course, 'on the right of'. Quick practice!

Repeat after me, please:

on the left of

on the right of

And what did Mark say at the end? Let's listen again:

***Next to** the field, I can see a house.*

**Tejali**

तो म्हणाला 'next to' म्हणजे च्या पुढे किंवा च्याबाजूला.

**Sam**

For example, I'm sitting next to the door at the moment. Let's say that together - 'next to' sounds more like one word. Repeat after me:

I'm sitting next to the door.

**Tejali**

Thanks, Sam. आता एखाद्या देखाव्याचं वर्णन कसं करायचं हे तुम्हाला समजलंय; पण थोडा सराव करायला हवा. मी एका फोटोतल्या गोष्टीचं वर्णन करते, ते तुम्हाला इंग्रजीत सांगता येतंय का ते बघा. या चित्रात मला समोरच्या बाजूला एक घर दिसतंय. आता इथे 'in the foreground' येईल की 'in the background'? 'I see...' ने सुरुवात करा. विचार करा आणि नंतर सॅम्बरोबर तुमचं उत्तर पडताळून बघा. चला करू या सुरुवात.

**Sam**

I see a house in the foreground.

**Tejali**

Good! आता दुसरे वाक्यं. मला घराच्या डाव्या बाजूला एक झाड दिसतंय. आता इथे 'on the left of' वापरायचं की 'on the right of' वापरायचं ?

**Sam**

I see a tree on the left of the house.

**Tejali**

Well done! आता मला सांग बरं, मला झाडावर एक पक्षी दिसतोय. या वाक्यात 'at the top of' येईल की 'at the bottom of'? पक्षी म्हणजे 'bird'.

**Sam**

I see a bird at the top of the tree.

**Tejali**

Great! समजा तुम्ही फोनमध्ये नुकताच एक टो काढला आहे, त्या फोटोचं वर्णन करता, म्हणजे आपण आज जे शिकलोय त्याचा सराव करता येईल.

**Sam**

Excellent idea! Take care, everyone.

**Tejali**

आज इथेच थांबू, पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात Bye!